

विक्रीकर खात्याची पुनर्रचना

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,
शासन निर्णय क्र. विकआ-१२०९/प्र.क्र.२४५/वि.प्र.४
मंत्रालय, मुंबई
दिनांक :- २९ जानेवारी, २०१०.

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विकआ-१२०५/प्र.क्र.११९/वि.प्र.४, दिनांक ५ जानेवारी, २००७

प्रस्तावना :- दिनांक १ एप्रिल, २००५ पासून महाराष्ट्र राज्यात मूल्यवर्धित कर या नवीन करप्रणालीची अंमलबजावणी सुरु झाल्याने, नवीन कर प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भाधीन दिनांक ५ जानेवारी, २००७ च्या शासन निर्णयान्वये विक्रीकर खात्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पुनर्रचनेच्या दिनांक ३१.३.२०१० पर्यंतच्या संक्रमण काळासाठी मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त पदांपैकी काही पदे रिक्त राहिल्यामुळे मुंबई विक्रीकर कायद्याखालील प्रलंबित निर्धारणांच्या निपटान्याचे ३ वर्षातील अपेक्षित काम दिनांक ३१.३.२०१० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. संक्रमण काळात माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही नवीन योजना विक्रीकर विभागामार्फत राबविण्यात आल्या, सदर मोहिमा राबवितांना मूल्यवर्धित करासाठी व मुंबई विक्रीकर कायद्यासाठी असलेल्या ई-रिटर्न, ई-नोंदणी कामकाजासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करावा लागल्याने, कामे नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य झाले नाही. मूल्यवर्धित कर कार्यशाखांच्या कार्यपध्दतीत गरजेनुरूप बदल करावे लागल्याने, संगणक प्रणालीतही काही बदल करावे लागले. परिणामी संक्रमण काळात अपेक्षित असलेली संगणकीकरणाची जोड मूल्यवर्धित कर व मुंबई विक्रीकर कायद्याच्या कामांना पूर्णतः मिळू शकली नाही. त्यामुळे संक्रमण कालावधीत संगणकीकरणाची अपेक्षित मदत गृहीत धरून पुनर्रचनेदरम्यान प्रस्तावित करण्यात आलेले मनुष्यबळ अपुरे पडले. या बाबी विचारात घेऊन विक्रीकर विभागाचा संक्रमण कालावधी वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

तसेच संदर्भाधीन शासन निर्णयातील परि.२८ नुसार विक्रीकर खात्यातील कामाचे तांत्रिक स्वरूप व त्यासाठी कर विषयक ज्ञानाची अनिवार्यता लक्षात घेवून, खात्यातील कर्मचाऱ्यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून यापूर्वी देण्यात येणारी सूट, यापुढे कोणत्याही संवर्गासाठी देण्यात येणार नाही. त्याप्रमाणे सेवाप्रवेश नियमात स्वतंत्रपणे सुधारणा करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयातून सूट द्यावी अशीही मागणी करण्यात येत होती.

शासन निर्णय :-

शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत :-

- (१) शासन निर्णय दिनांक ५.१.२००७ अन्वये विक्रीकर खात्याची पुनर्रचना करताना मूल्यवर्धित कर प्रणाली राबविण्यासाठी मंजूर केलेला संक्रमण कालावधी दिनांक ३१ मार्च, २०११ पर्यंत वाढविण्यास, तसेच संक्रमण कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध संवर्गातील २५१६ अतिरिक्त पदांना दिनांक ३१ मार्च, २०११ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

- (२) विक्रीकर विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. त्याऐवजी आता वयाच्या ५४ वर्षांनंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येईल.
- (३) दिनांक ५.१.२००७ पूर्वी ज्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण होतील अशा अधिकारी /कर्मचाऱ्यांना दिनांक ५.१.२००७ नंतर मिळणाऱ्या पहिल्या पदोन्नतीच्या संवर्गाकरीता विहित विभागीय परीक्षेतून सूट देण्यात यावी. मात्र, त्यापुढील संवर्गात पदोन्नतीकरिता (५४ वर्षे वयाच्या आत असल्यास) विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहिल.

त्याप्रमाणे सेवाप्रवेश नियमात/ विभागीय परीक्षा नियमात स्वतंत्रपणे सुधारणा करण्यात यावी. सेवाप्रवेश नियमात/विभागीय परीक्षा नियमात वरीलप्रमाणे सुधारणा झाल्याच्या दिनांकापासून वरील अ.क्र.२ व ३ येथील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW. maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१००१३०१२४४२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

विद्याधर कानडे

(विद्याधर कानडे)
प्रधान सचिव (वित्त)

प्रत,

विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, माझगांव, मुंबई
अपर विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, माझगांव, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,
मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.राज्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मुख्य सचिव, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
सचिव (व्यय) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
कार्यासन विक्रीकर प्रशा-१/प्रशा-२ व प्रशा-३, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती विक्रीकर प्रशासन-४